HINDUSTAN APPLIANCES LIMITED

Reg. Off.: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. Email Id: info.roc7412@gmail.com
Tel. No. 022 -30036565 | Website: www.hindustan-appliances.in

Fel. No. 022 -30036565 | **Website:** <u>www.hindustan-appliances.in</u> CIN: L18101MH1984PLC034857

Date: 5th September, 2024

To, Corporate Relationship Department, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.

Stock Code - BSE Code No. 531918

Dear Sir,

<u>Sub: Newspaper Advertisement regarding Notice of 40th Annual General Meeting, Remote E-Voting & Book Closure.</u>

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs in this regard, please find enclosed newspaper advertisement published on Thursday, September 5, 2024 viz. The Free Press Journal in English language and Navshakti in Marathi language inter-alia, informing about the:

- 40th Annual General Meeting of the Company to be held on 30th September, 2024 at 11.00 a.m. at 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013.
- 2. Completion of dispatch of the Notice of 40th AGM and the Annual Report for FY 2023-2024 through Email on September 3, 2024.
- 3. Book Closure, Remote e-voting and voting facility at the 40th AGM provided to the Members.
- 4. Manner of registration/updation of E-mail IDs.

You are requested to take note of the same.

Thanking You, Yours Faithfully, FOR HINDUSTAN APPLIANCES LIMITED

KALPESH RAMESHCHANDRA SHAH MANAGING DIRECTOR DIN: 00294115

Encl: as above

Regd. Off.: Godrej Coliseum, A-Wing 1301, 13th Floor, behind Everard Nagar, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400 022. Tel: +91(22) 62704900. Web: www.terraformmagnum.com E-mail: secretarial@terraformrealty.com

42nd Annual General Meeting, Remote E-voting Information And Book Closure NOTICE is hereby given that the 42nd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, September 27, 2024 at 11.30 A.M. at the Registered office of the Company at i.e. Godrej Coliseum, A-Wing 1301, 13th Floor, behind Everard Nagar, Off astern Express Highway, Sion (East), Mumbai 400 022 to transact the business as set ou

in the Notice of Annual General Meeting.

As required, the Company is providing a facility to the Members for exercising their right to vote on the items of business set out in the said Notice by remote e-voting system through

olatform provided by National Securities Depository Limited (NSDL). The details pursua of the Rules are given here under: . The remote e-voting period will commence on September 24, 2024 at 10.00 A.M. IST and will end on September 26, 2024 at 5.00 P.M. IST. During this period, members can select EVEN - 130517 to cast their vote electronically. The remote e-voting module will be

disabled by NSDL thereafter. The Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialize form, as on the cut- off date which is September 20, 2024, may cast their vote electronically.

The remote e-Voting by electronic mode shall not be allowed beyond 05.00 P.M. or

September 26, 2024 The Members would be able to cast their votes at the meeting through ballot paper if they have not availed the remote e-voting facility. If the vote is cast through remote e-voting

facility then the members would not be permitted to exercise their voting right at the general Meeting.
The Members may participate in the general meeting even after exercising their right to

vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the Meeting. A person whose name is recorded in the register of members as on cut-off date only shal be entitled to avail the facility of remote e-voting or voting in the general Meeting.

The Notice of the 42nd Annual General Meeting along with the procedure of remote

e-voting has been sent to all Members by prescribed mode and the same is also available on the website of BSE Ltd and the Company website www.terraformmagnum.com.

Annual Report 2023-24 is available on the website of BSE Ltd and the Company website www.terraformmagnum.com. In case, any member requests for a physical copy

of annual return, Company will dispatch the same at its registered address.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. September 20 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.i

2027, may obtain the loginitude of an end password by sending a request at evoling ensured or service@satellitecorporate.com.

10.The Register of Members and the Share Transfer Book of the Company will remain closed from Saturday, September 21, 2024 to Friday, September 27, 2024 (both days inclusive) for the purp se of AGM.

DB REALTY

VALOR ESTATE LIMITED

(formerly know as D B Realty Limited)

CIN: L70200MH2007PLC166818

Regd. Office: 7th Floor, Resham Bhavan, Veer Nariman Road,

Churchgate, Mumbai-400 020

Tel: 91-22-35201670 E Mail: investors@dbg.co.in Website: www.dbrealty.co.in

NOTICE OF 18[™] ANNUAL GENERAL MEETING

AND INFORMATION ON E-VOTING

In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the

Circulars issued thereunder by the Ministry of Corporate Affairs (MCA) read with Circulars issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) under the

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the 18" Annual General Meeting ('AGM') of the members of Valor Estate Limited (formerly known as D B Realty Limited) ('the Company') will

be held on, **Monday, 30th September, 2024** at 03.00 p. m. (IST) through Video Conferencing (VC') or Other Audio Visual Means ('OAVM') to transact the

business(es) as set out in the Notice of AGM which is being circulated for

Members may note that in compliance of aforesaid mentioned circulars, the

Notice of the AGM and Annual Report 2023-2024 will be sent to the members of

the Company through electronic means whose email addresses are registered

with the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA)/ Depository Participants ("DPs"). The said documents will be available on the website of the

Company at www.dbrealty.co.in and also on the website of the Stock Exchange

viz, BSE Limited at www.bseindia.com and NSE Limited at www.nseindia.com. In case, the members have not registered their email address, they can follow

Members holding shares in the Members are requested to register/ update

Members holding shares in the Members are requested to register/ update

The Company has placed the E-voting facility for casting votes in the respect of the

business to be transacted at the AGM. It has appointed NSDL for facilitating voting

through electronic means. The detailed procedure of remote e-voting / e-voting

A Shareholder, whose name is recorded in the Register of Members of the

Company, as on the cut-off date i.e. Monday, 23rd September, 2024, only shall be

entitled to avail the facility of e-Voting, either through remote e-Voting or through

HINDUSTAN APPLIANCES LIMITED

Rea. Off.: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg.

Lower Parel (West), Mumbai 400013. Email Id: info.roc7412@gmail.com Tel. No. 022 -30036565 | Website: www.hindustan-appliances.in CIN: L18101MH1984PLC034857

NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

1. Notice is hereby given that the 40th Annual General Meeting ("AGM") of Members of Hindustan Appliances Limited will be held on Monday, September 30, 2024, at 11.00

A.M. IST at the registered office of the Company situated at 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West),

Notice of 40th AGM along with the weblink to access the Annual Report for the

financial year 2023-24 was sent on 3rd September, 2024 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. The Notice of 40th AGM and Annual Report for the financia

vear 2023-24 is available on the company's website i.e. https://www.hindustan ppliances.in/ and can be accessed on the website of the Stock Exchange at BSE

3. Members who have not yet registered their email addresses are requested to register

the same with their DPs in case the shares are held by them in electronic form and with Purva Sharegistry (India) Private Limited at support@purvashare.com in case the shares are held by them in physical form.

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to

time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide its members facility to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice of AGM using e-voting

system of Purva Sharegistry (India) Private Limited at

The Company has entered into an agreement with Purva Sharegistry (India) Private

Remote e-voting start date and time Friday, September 27, 2024 (9:00a.m. IST)

The e-voting module will be disabled for voting thereafter. Once the vote on a

resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. The remote e-voting shall not be allowed beyond Sunday, September 29, 2024 (5:00 p.m. IST).

b) A person whose name is recorded in the register of members or in the register of

beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Monday

September 23, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well voting in the AGM through ballot papers. A Member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or by ballot papers.

c) Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e., Monday, September 23, 2024, may obtain the login ID and password by sending a

request at evoting@purvashare.com by mentioning their Folio No. DP ID and Client ID No. However, if the member is already registered for remote e-voting, then the member can use his/her existing user ID and password for casting the vote.

e) Incase of any grievances connected with facility for voting by electronic means please contact Ms. Deepali Dhuri, Compliance Officer, Purva Sharegistry (India) Private Limited, Unit No. 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai - 400011 or send an email to evoting@purvashare.com or contact at

022- 022-49614132 and 022-35220056 or may write to the Company a

5. The Company has appointed Mrs. Dhanraj Kothari of M/s. D. Kothari & Associates

Practising Company Secretaries, to act as a Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner. (Both Remote e-voting and ballot paper

6. It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013,

Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation

2015, the Register of Members and Share Transfer Registers of the Company shall

remain closed from Tuesday, September 24, 2024 to Monday, September 30, 2024 (both days inclusive) for the purpose of 40th Annual General meeting of the company.

7. Members holding shares in physical form may register/ update their e-mail address by submitting duly filled and signed request letter in Form ISR-1 along with self-attested copy of the PAN Card linked with Aadhaar Card and self-attested copy of any

document in support of the address of the member as prescribed in the Form ISR-1, by e-mail at support@purvashare.com followed by sending the physical copy of the same through post to RTA or at the Registered Office of the Company. Necessary

forms for updating the aforesaid details are also available at the Company's website at www.hindustan-appliances.in/ Members holding shares in demat form may update their email address with their Depository Participant(s).

In terms of SEBI Master Circular, and according to the FAQs issued by SEBI for the Registrar and Share Transfer Agents ("RTAs") dated 4th January 2024, the said member(s) shall be eligible to lodge grievance or avail any service request from RTA

This above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the Act, MCA Circulars and SEBI

BY ORDER OF THE BOARD

Niyati Arun Sengar Company Secretary & Compliance Office

The facility of voting through ballot paper shall be made available at the AGM. Members may participate in the AGM even after exercising his/ her right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote again in the meeting.

Remote e-voting end date and time Sunday, September 29, 2024 (5:00 p.m. IST)

Limited for facilitating remote e-voting for AGM at https://evoting.purvas

a) The remote e-voting facility will be available during the following period:

Mumbai 400013, to transact business as contained in the notice of the 40th AGM. . In accordance with the circulars issued by MCA and SEBI, the electronic copies of the

during the AGM will be mentioned in the Notice of AGM.

the same with the RTA to rnt.helpdesk@linkintime.co.in

the same with their DPs

For Valor Estate Limited

Jignesh Shah

Company Secretary

(Formerly known as D B Realty Limited)

For Terraform Magnum Limited

Date: 3rd September, 2024

convening the AGM.

the below procedure:

Dematerlised form

E-voting on the day of AGM.

nited www.bseindia.com.

https://evoting.purvashare.com

d) Members are further informed that:

info.roc7412@gmail.com

physical form

Urmi Bhanushali Company Secretary & Compliance Officer

PATANJALI

PATANJALI FOODS LIMITED CIN: L15140MH1986PLC038536

The online auction will be conducted on the website (URL Link-https://bankeauctions.com) of our auction agency C1 India Pvt Ltd. The Mortgagors/ Noticees are given a last chance to pay the total dues with further interest by September 26, 2024 Before 05:00 PM else the secured asset(s) will be sold as per schedule. The prospective bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Ltd, Ground Floor, TC-13, V-IV, Vibhuti Khand, Gomti Nagar Lucknow- 226010 on or before September 26, 2024 before 05:00 PM Thereafter, they have to submit their offer through the website mentioned above on or before September 26, 2024 before 05:00 PM along with the scanned image of the Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. In case the prospective bidder(s) is/ are unable to submit his/ her/ their offer through the website, then the signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Ltd, Ground Floor, TC-13, V-IV, Vibhuti Khand, Gomti Nagar Lucknow- 226010 on or before September 26, 2024 before 05:00 PM. Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/ Scheduled Bank in favour of 'ICICI Bank Limited' payable at Lucknow.

For any further clarifications in terms of inspection, Terms and Conditions of the E-Auction or submission of tenders, contact ICICI Bank Employee Phone No. 8953652366/7304914763.

Please note that the Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited, 2. Augeo Asset Management Pvt. Ltd., 3. Hecta Prop Tech Pvt Ltd have also been engaged for facilitating the sale of this property.

The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For

The online auction will be conducted on the website (URL Link-https://bankeauctions.com) of our auction

Registered Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400021, Maharashtra Email: secretarial@patanjalifoods.co.in Telephone: (+91-22) 22828172/69061600 Website: www.patanjalifoods.com

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of the members of Patanjali Foods Limited ("the Company") will be held on Thursday, September 26, 2024 at 3.00 P.M. through video conferencing ("VC") / other audio visual means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder with General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 read with the circulars issued earlier on the subject (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI vide its Master Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11 2023 read with Circular No. SEBI/ HO/CFD/PD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 read with the circulars issued earlier on the subject (collectively referred to as "SEBI Circulars"), by which the Companies are permitted to conduct their AGM for financial year ending on March 31, 2024, through video conferencing ("VC") or other audio visual means ("OAVM") before September 30, 2024, without physical presence of the Members at a common venue.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular, the Notice convening the AGM along with explanatory statement ("Notice") and Integrated Annual Report of the Company for the financial year 2023-24, which inter-alia comprises of audited standalone financial statement of the Company for the financial year ended March 31, 2024 and Report of Board of Directors and Auditors thereon ("Integrated Annual Report"), have been sent on September 03, 2024 only through e-mail to the members of the Company, whose e-mail addresses are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depository Participants. Members can join and participate in the AGM through VC / OAVM facility only. The Notice of the AGM and Annual Report are available on the website of the Company (www.patanjalifoods.com) Stock Exchanges, where equity shares of the Company are listed i.e., BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (<u>www.nseindia.com</u>) and National Securities Depository Limited ("NSDL") (www.evoting.nsdl.com)

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), the Secretarial Standard on General Meetings issued by Institute of Company Secretaries of India (ICSI), Regulation 44 of the Listing Regulations, as amended and the MCA Circulars, the Company is pleased to provide to its members facility to exercise their right to vote by electronic means. The facility of casting the votes by the members using an electronic voting system from a place other than venue of the Meeting ("remote e-voting") will be provided by NSDL

The remote e-voting will begin on Monday, September 23, 2024 at 9.00 a.m. and end on Wednesday, September 25, 2023 at 5.00 p.m. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. A person whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date i.e. Tuesday, September 17, 2024 shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, September 17, 2024 may obtain the User ID and password by sending a request on evoting@nsdl.co.in. If the member is already registered with NSDL for evoting, then he / she can use his / her existing User ID and password for casting the vote through remote e-voting.

In addition, the facility of e-voting on NSDL's website $\underline{\text{https://eservices.nsdl.com}} \text{ shall also be made available at the AGM for the facility of e-voting on NSDL's website <math display="block">\underline{\text{https://eservices.nsdl.com}} \text{ shall also be made available at the AGM for the facility of e-voting on NSDL's website <math display="block">\underline{\text{https://eservices.nsdl.com}} \text{ shall also be made available at the AGM for the facility of e-voting on NSDL's website <math display="block">\underline{\text{https://eservices.nsdl.com}} \text{ shall also be made available at the AGM for the facility of e-voting on NSDL's website <math display="block">\underline{\text{https://eservices.nsdl.com}} \text{ shall also be made available at the AGM for the facility of e-voting on NSDL's website <math display="block">\underline{\text{https://eservices.nsdl.com}} \text{ shall also be made available at the AGM for the facility of e-voting on NSDL's website <math display="block">\underline{\text{https://eservices.nsdl.com}} \text{ shall also be made available at the AGM for the facility of e-voting on NSDL's website <math display="block">\underline{\text{https://eservices.nsdl.com}} \text{ shall also be made available at the AGM for the facility of e-voting on NSDL's website <math display="block">\underline{\text{https://eservices.nsdl.com}} \text{ shall also be made available at the AGM for the facility of e-voting on NSDL's website at the facility of e-voting on NSDL's website$ members of the Company participating in AGM through VC / OAVM and who have not cast their vote by remote e-voting. Members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again at the AGM through e-voting.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions to members attending the AGM through VC / OAVM, remote e-voting and e-voting at the AGM.

If you have any queries or issues regarding attending AGM and e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at https://www.evoting.nsdl.com, under help section or write an email to evoting@nsdl.co.in or contact to Ms. Prajakta Pawle, NSDL on 022 - 4886 7000.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Ms. Prajakta Pawle, NSDL, Trade World, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400013 or send an email to evoting@nsdl.co.in or call on 022-48867000.

> For PATANJALI FOODS LIMITED Ramji Lal Gupta Company Secretary

Place: Indore

Date: September 03, 2024

Date: September 04, 2024

Place: Nashik

LAKHOTIA POLYESTERS (INDIA) LIMITED

[CIN: L17120MH2005PLC155146] Address: 158/159 Samartha Sahkariaudyogik Vasahat LTD, Pimpal- Gaon (Baswant) Tal Niphad Dist. Nashik, 422209; Tel:02550-252300, Fax: 02550-252300 Email: info@lakhotiapoly.in, Website: www.lakhotiapoly.in

NOTICE OF 19th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 19th Annual General Meeting (AGM) of the Members of Lakhotia Polyesters (India) Limited will be held on **Thursday, September 26, 2024** at **03.30 p.m.** through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice convening the AGM in accordance with various MCA and SEBI Circulars. Members will be able to attend and participate in the AGM through VC/ OAVM facility only.

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the Rules framed thereunder, Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, $2015 \ (\text{``Listing Regulations''}) \ read \ with General \ Circular \ numbers \ 14/2020, \ 17/2020, \ 20/2020 \ and \ 10/2022 \ dated \ April \ 08, \ 2020, \ 10/2020, \ 10/2020 \ and \ 10/2022 \ dated \ April \ 10/2020, \ 10/2020, \ 10/2020 \ and \ 10/2022 \ dated \ April \ 10/2020, \ 10/20200, \ 10/20200, \ 10/20200, \ 10/20200, \ 10/202000, \ 10/202000, \ 10/202000,$ April 13, 2020, May 5, 2020 and December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as 'MCA Circulars'), without the presence of the Members at the common venue.

In compliance with the above MCA circulars and the SEBI Circular No. SEBI/HO/CED/PoD-2/P/CIB/2023/4 dated January 05. 2023, The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2023-2024 has been sent on September 04, 2024, only through electronic mode, to those Members of the Company whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s)/RTA as on August 30, 2024. The Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2023-2024 is also available on the Company's website at <u>www.lakhotiapoly.in</u> and on the website of the BSE Limited at www.bseindia.com

The documents referred to in the Notice of the AGM are available for inspection at the registered office of the Company by the Members from the date of circulation of the Notice of AGM up to the date of AGM and will also be available for inspection during the AGM. Members seeking to inspect such documents can send an email to info@lakhotiapoly.in **BOOK CLOSURE**

Notice is further given pursuant to Section 91 of the Act read with Rules made thereunder and Listing Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 20, 2024 to Thursday, September 26, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Listing Regulations, Members have been provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using an electronic voting system (remote e-Voting). The Company has engaged the services of CDSL for providing facility for remote e-Voting, participation in the AGM through VC/OAVM and voting at the AGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the

The manner of remote e-Voting and voting at the AGM by the Members holding shares in the dematerialized mode, physical mode

The remote e-Voting commences on Monday, September 23, 2024 (9.00 a.m.) and ends on Wednesday, September 25, 2024 at 5.00 p.m. (IST). Members may cast their votes electronically during this period. The remote e-Voting shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC/ OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting at the

 $The \, Members \, who \, have \, cast \, their \, votes \, by \, remote \, e-Voting \, prior \, to \, the \, AGM \, may \, also \, attend/participate \, in \, the \, AGM \, through \, VC/participate \, in \, through \, VC/participat$ OAVM but shall not be entitled to cast their votes again.

date i.e. Thursday, September 19, 2024 may obtain the User ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.comor rnt.helpdesk@linkintime.co.in. However, if the Member is already registered with CDSL for

In case of any queries/grievances relating to remote e-Voting or e-Voting at the AGM, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for Members available at www.evotingindia.com, under help section or contact Mr.

> By Order of the Board of Directors of For Lakhotia Polyesters (India) Limited

> > DIN:00104576 Email id: info@lakhotiapoly.in

General public is hereby informed that our client, M/s. Muthoot Finance Ltd. (GSTIN 32AABCT0343B1Z7), Registered Office: 2nd Floor, Muthoot Chambers, Banerji Road, Kochi-682018, Kerala, India CIN: L65910KL1997PLC011300, Ph: +91 484-2396478, 2394712, Fax: +91 484-2396506 mails@muthootgroup.com, www.muthootfinance.com is conducting Auction of ornaments (NPA accounts for the period up to 31.03.2023 & (Low Tounch/Low quality/Insufficient weight deduction accounts for the period up to 31.03.2024), pledged in its favour, by the defaulting Borrowers, as detailed hereunder. All those interested may participate.

First Auction Date: 13,09,2024 Mumbai Mahim (West) (1087): MDL-1653, 1833, 1949, 2189, 2205, 2332, 3182, 3403, MEG-204, 277, MRC-1, 50, MUL-7026, 7342, 7353, 7366, 7678, 7771, 7977, 8033, 8217, SRS-15, TMS-6, 197, Mumbai-Mazagaon (3552): MDL-1008, 1801, MUL-4388, 4394 4577, 4690, 5046, 5132, Mumbai-Worli (3564): MDL-2191, 2353, 2522, 2565, 2668, 2802, MEG-191, 226, 512, MUL-8369, 8374 8513, 8637, 8641, 8643, 8665, 9024, 9451, 9489, 9550, SRS-5, Mumbai-Dadar (3773): MBS-31, MDL-1203, 1582, 1588, 1797, 1847, 1891, 1916, 1930, 1960, MEG-44, 71, 72, 200, 578, MHL-372, MHP-373, MUL-5491, 5572, 5617, 5663, 5664, 5710, 5976, 5977 6006, 6078, 6168, 6413, 6435, 6694, 6743, 6753, 6855, 6947, SRS-23, 24, TMS-7, 8, 540, Mumbai-Dharavi (4074): MAL-1161, MDL-1928, MEG-115, MGL-31, MSL-1723, 1752, 1867, MUL-2503, 2585, SRS-33, Mumbai-Girgaon (4257): MDD-33, 37, 56, 58 MDL-874, 893, 956, 1140, 1145, 1167, 1406, 1883, 1884, 1991, 2065, 2078, 2112, 2149, 2153, 2154, 2155, MEG-275, 299, MHL-231, MHP-723, 724, 750, MUL-4060, 4086, 4214, 4219, 4229, 4248, 4277, 4283, 4373, 4450, 4474, 4480, 4489, 4628, 4693, 4792, 5125, 5127, 5175, 5195, 5274, Mumbai-Antop Hill (4326): MDL-1362, 1689, 1790, MEG-36, MHP-348, MUL-3297, 3568, 3570, 3589, 3674, SRS-13, 42, TMS-9, WBS-46

Low Tounch/Low quality/Insufficient weight deduction: Mumbai-Dharavi (4074): MDL-2009, Mumbai-Girgaon (4257): MDL-2085

Second Auction Date: 14.09.2024, Auction Centre: Muthoot Finance Ltd., First Floor, Om Ashirwad CHS, N.C. Kelkar Road. Above ICICI Bank, Dadar West Mumbai-400028

First Auction Date: 13.09.2024

Mumbai-Bhayander (0566): MAL-4763, MDL-2282, 2487, 2816, 2861, 2931, 2969, 2981, 3026, 3052, 3104, 3144, 3408, 3417, 3448. 3491, 3600, 4049, 4533, 5029, MEG-12, MHP-319, MUL-9368, 9393, 9591, 9610, 9677, 9693, 9756, 10025, 10199, 10245, 10269, 10694, 10713, 10834, 11063, 11064, 11188, 11235, 11492, 11677, SRS-43, 55, 70, 89, 111, 122, 123, 124, TMS-86, 567 Mumbai-Mira Road (1014): BLS-60. MAL-5402. 5507. MDL-2653. 2847. 3134. 3190. 3264. 3360. 3404. 3564. 3607. 3616. 3636. 3652, 3704, 3711, 3743, 3763, 3764, 3771, 3866, 3929, 3938, 3953, 3963, 3968, 3993, 4023, 4029, 4319, 4475, 4661, 5001, 5076, MEG-27, 71, 84, 240, 260, 275, MHP-838, 923, MUL-14570, 14585, 14587, 14596, 14676, 14742, 14961, 14962, 14963, 15049 15264, 15362, 15630, 15642, 15706, 15734, 15790, 15818, 15821, 15869, 15903, 15920, 15939, 15957, 15958, 16059, 16108, 16168, 16221, 16227, 16256, 16487, 16500, 17113, 17226, SRS-49, 80, 94, 96, 130, 136, TMS-188, Mumbai-Ambernath (1155): MDL-1963, 2087, MUL-6346, 6702, 7062, 7395, SRS-62, Mumbai-Dombivili (East) (1272): MDL-3093, 3545, 3555, 3601, 3708 3710, 3780, 3859, 3888, 3891, 3925, 4024, 4110, 4133, 4143, 4145, 4189, 4263, 4358, 4505, 4704, 4819, 4986, 6133, 6190, 6381 MEG-96, MHP-773, 1065, 1117, MUL-19669, 19674, 19830, 19884, 19910, 19927, 19933, 19948, 20087, 20189, 20243, 20244 20433, 20526, 20545, 20651, 20679, 20682, 20692, 20715, 20729, 20793, 20832, 20865, 21075, 21399, 21987, 22335, 22396, 22398, 22467, 22555, SRS-2, 3, 5, 10, 23, 41, 42, 44, 48, 100, 101, 111, 113, 122, TMS-24, 41, 86, Mumbai-Kalwa (1602): MBS-55 MDL-2687, 2877, 2925, 2935, 2937, 2992, 2994, 3130, 3353, 3432, 3452, 3760, 3883, 3913, 4205, MHP-439, 486, 677, MUL-11095, 11258, 11369, 11649, 11680, 11693, 11756, 12018, 12238, 12246, 12814, 13210, 13339, 13398, 13399, 13400, 13401, 13578, SRS-31, 63, 64, 65, 72, 106, 107, 111, 113, 116, 127, TMS-110, 202, 265, Mumbai-Titwala (1681): MAL-4343, MDL-2561, 2686, 2796 2846, 2881, 2982, 3104, 3184, 3343, 3835, 4148, MHP-210, MUL-7783, 7818, 8019, 8084, 8105, 8119, 8202, 8233, 8252, 8288, 8298, 8500, 8563, 8589, 8616, 8711, 10056, 10096, 10131, 10132, 10152, 10153, SRS-27, 31, Mumbai-Bhiwandi (2429): MDL-1744 1749, 1884, 1931, 1968, 2139, 2190, 2192, 2208, 2227, 2410, 2421, 2462, 2475, 2532, 3053, 3617, MEG-254, 620, 621, 622, 623, 624, 649, MHP-317, 508, 536, MUL-4479, 4714, 4881, 4900, 4906, 4974, 5081, 5442, 5443, 5483, 5906, 6190, 6225, 6228, 6289, 6290, 6341, 6459, SRS-3, 12, 30, 33, 34, 36, 41, 43, Mumbai-Mira Road (East) (2659): MDD-3, MDL-2826, 2847, 2862, 3102, 3183, 3232, 3397, 3590, 3591, 3692, 3847, 3854, 4296, 4645, MHP-612, 613, MOL-3063, MUL-12126, 12134, 12165, 12167, 12180, 12266, 12263, 12281, 12302, 12359, 12427, 12635, 13196, 13226, 13267, 13422, 13465, SRS-39, 66, 104, TMS-679, 680, 698, Mumbai-Bhayander (West) (2660): MAL-1841, MDL-1038, 1205, 1434, 1435, 1436, 1443, 1457, 1465, 1516, 2031, MEG-45, MHP-144, MUL-4648, 4738, 4756, 4765, 4766, 4811, 4858, 5113, 5566, 5590, 5602, 5603, 5604, WBS-49, Bhiwandi-Dhamankai Naka (3803): MDL-2317, 2773, 2896, 2899, 2907, 2945, 3033, 3117, 3155, 3195, 3383, 3514, 3567, 3592, 3594, 3599, 3604, 3657, 3775, MEG-14, 186, 355, 683, MHL-146, MHP-709, MUL-7751, 7804, 7854, 8072, 8215, 8226, 8373, 8432, 8436, 8437, 8448, 8461 8478, 8501, 8786, 8794, 8819, 9987, 10064, SRS-21, 27, 30, 48, 125, Dombivlinilje (MA) (4892): MAL-561, 609, 670, MDL-679, 701 722, 738, 758, 862, 863, 871, 932, 948, 950, 987, 1004, 1010, 1093, 1095, 1122, 1149, 1218, 1220, 1368, 1487, 1581, 1742, 1965, MEG-120, 270, 363, MHL-4, MHP-280, 381, MUL-2979, 3017, 3106, 3168, 3189, 3296, 3371, 3383, 3385, 3399, 3427, 3482, 3605, 3682, 3697, 3768, 3769, 3832, 3933, 3985, 4038, 4066, 4111, 4114, 4115, 4118, 4201, 4209, 4210, 4216, 4787, 4871, 4900, 4918, SRS-2, 4, 9, 10, 11, 15, 24, 25, 71, TMS-14, 133, 141

Second Auction Date: 17.09.2024, Auction Centre: Office No. 126-128, First Floor, Asha Deep, Near Silver Park Signal, Mira Bhavander Road, Mira Road (East), Mumbai-401107

The auctions in respect of the loan accounts shown under the branch head will be conducted at the respective branches.

However please note that in case the auction does not get completed on the given date(s), then in that event the auction in respect thereto shall be conducted/continued on Second Auction date at given auction centre, and further in case the said ornaments are still not successfully auctioned on these dates then such auction shall be continued on subsequent days thereafter, at this same venue No further notices shall be issued in this respect.

Kohli & Sobti, Advocates, A 59A, First Floor, Lajpat Nagar-II, New Delhi-110024

Note: Customers can release their pledged ornaments before the scheduled auction date, against payment of dues of our client. Customer can also contact Email ID: recoverynorth@muthootgroup.com or Call at 7834886464, 7994452461



Catholic Bank Building, Papdy Naka, Papdy, Vasai (West), Dist-Palghar (M.S.) 401207 Tel. No. :- 8007912200, 7447762211 **E-AUCTION SALE NOTICE**

(Auction Sale/bidding would be conducted only through website https://sarfaesi.auctiontiger.net) SALE OF IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST (SARFAESI) ACT, 2002.

Pursuant to Demand Notice issued u/s 13(2), the undersigned as Authorised Officer of Bassein Catholic Co-op. Bank Ltd. has taken of possession of the following assets u/s 13 (4) of the SARFAESI Act. Public at large is informed that e-auction (under SARFAESI Act, 2002) of the charged assets is the below mentioned case for realization of Bank's dues will be held on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS" and "NO COMPLAIN BASIS" as specified here under Description of Pagerya Price

Sr. No.	Name of Borrower (NPA)	Amt. O/S (Rs.) As Per Demand Notice and date of demand notice	Description of Property	Reserve Price & EMD	Auction & Inspection Date & Time
1	M/s. Kalpataru Cartons Partners: 1. Mr. Sameer Gopal Pingulkar 2. Mrs. Pallavi Sameer Pingulkar SSLN-842/864 & 865, 869, 870 HLN-1379/1383 & 1384 CC-108	Rs. 2,82,65,796.25 Dated 14-02-2018 & Rs. 1,39,79,551.37 Dated 14-02-2018	Floor "A" Wing Sai Tirth Building Siddhartha Nagar	Rs. 2,17,81,000/- EMD Rs. 21,78,100/-	Auction on 11th October 2024 at 10 A.M. to 11.00 A.M. Inspection on 19th September 2024 from 11 to 1.00 p.m.
2	Mr. Sammer Gopal Pingulkar SSLN-847	Rs. 31,78,151/- Dated 14-02-2018	2. Flat No. 13 4th Floor, "B" Wing Jeevan Prem CHS Ltd. Dharmaveer Marg, Panchpakhadi, Thane (W.) adm area 614 sq feet	Rs. 1,12,00,000/- EMD Rs. 11,20,000/-	Auction on 11th October 2024 at 11 A.M. to 12.00 P.M Inspection on 20th Sepetmber 2024 from 11 to 1.00 p.m.
3	Mrs. Pallavi Sammer Pingulkar SSLN-809 & 824 PMLN-13	Rs. 2,72,27,405.74 Dated 14-02-2018		Rs. 1,64,00,000/- EMD Rs. 16,40,000/-	Auction on 11th October 2024 at 12.05 P.M. to 1.00 P.M. Inspection on 21st Sepetmber 2024 from 11 to
4	M/s. Sago Paper Products Partners: 1. Mr. Sameer Gopal Pingulkar 2. Mrs. Pallavi Sameer Pingulkar CC-19	Rs. 1,02,52,579.38 Dated 14-02-2018			1.00 p.m.
5.	M/s. Sago Paper Systems Partners: 1. Mr. Sameer Gopal Pingulkar 2. Mrs. Pallavi Sameer Pingulkar CC-40	Rs. 1,36,80,934.00 Dated 14-02-2018			
6.	Mr. Sameer Gopal Pingulkar SSLN-800 Thane Branch	Rs. 22,80,002/- Dated 14-02-2018			

*With further interest as applicable, incidental expenses, costs, charge etc. incurred till the date of paymen

*The successful bidder shall have to deposit 25% of the final bid amount not later than next working day The auction will be conducted through the Bank's approved service provider M/s.e-Procurement Technologies Limited (Auction Tiger), Bid form, Terms & Conditions of the said Sale/Auction, and procedure of submission of Bid / Offer, are available from their website at https://sarfaesi.auctiontiger.net

STATUTORY 30 DAYS NOTICE TO THE BORROWER / MORTGAGOR / GUARANTORS UNDER THE SARFAESI ACT 7 RULES 2002.

The notice is also a mandatory notice of 30 (Thirty) days to the Borrower / Mortgagor / Guarantors of the above loan accounts. Under Rules 8 and 9 of the Security Interest. (Enforcement) Rules, 2002 and provision of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, informing them about hold auction / sale on the above referred dated and time with the advice to redeem the Secured Assets if so desired by them, by paying the outstanding dues as mentioned herein above along with further interest, cost & expenses, as per the rules / conditions prescribed under the SARFAESI Act 2002 and its various amendments. In case of default it payment, the Secured Assets shall at the discretion of the Authorised Officer / Secured Creditor, be sold through any of the modes as prescribed under Rule 8 (5) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Sd/-Date :- 03.09.2024 **Authorised Officer** Bassein Catholic Co-operative Bank Ltd. Place :- Vasai

Date: 04th September, 2024

Circulars.

only after completion of their KYC

CIN: L65990MH1982PLC040684

Branch Office: ICICI Bank Ltd., Ground Floor, TC-13, V-IV, Vibhuti Khand, Gomti Nagar Lucknow- 226010 PUBLIC NOTICE-TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

Details of the

Secured asset(s)

with known

encumbrances, if any

(C)

Flat No. 506-A, Fifth Floor, Block- A, Shree Balaji Tower, Khasra No. 699A, 699B & 691,

Village annaaura, Chinhat Faizabad Road, Lucknow. Total

Area: 1041 Sq Feet, Property Type -Residential Flat

detailed Terms and Conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s

Name of

Borrower(s)/ Co-Borrowers/

Guarantors/

Loan Account No.

(B)

(Borrower), Gaurav Kumar Shukla

(Co-Borrower)/ LBLUC00004415719

Date: September 05, 2024

Swati Shukla

(A)

[See proviso to rule 8(6)] Notice for sale of immovable assets

E-Auction Sale Notice for the sale of immovable asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

This notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/ charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICIC Bank Limited will be sold on 'As is where is', 'As is what is' and 'Whatever there is' as per the brief particulars given hereunder;

Amount

(D)

Rs.

36.32

781.11/-

as on

August 31, 2024

Reserve

Price

Earnest Money Deposit

(E)

Rs. 27,00,000/-

Rs. 2,70,000/-

Date and

Time of

Property

Inspection

(F)

18, 2024

11:00 AM

02:00 PM | 12:00 Noc

Authorized Officer

Date &

Time of

E-Auctio

(G)

27, 2024 From 11:00 AM

Company as on Thursday, September 19, 2024 ("cut-off date").

and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of AGM.

Any person who becomes a Member of the Company after dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off e-Voting then he can use the existing user ID and Password for casting the vote through e-Voting.

Rakesh Dalvi, Manager, (CDSL) or send an email to <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or call toll free no. 1800 22 55 33

Madhusudan Shamsundar Lakhotiya **Managing Director**

नोटीस

माझे अशील राजस प्रदीप जयकर आणि

तेजस प्रदीप जयकर यांच्यावतीने सर्व

संबंधितांना कळविण्यात येते की, श्रीमती

सुरेखा प्रदीप जयकर, गजानन कृपा

सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेंड,

१९/ए, सी.टी.एस. नं. ८३७ ते ८४०,

गाव पोईसर, समता नगर, समता नगर बस

डेपोसमोर, कांदिवली (पूर्व), मुंबई-

४००१०१ येथील रहिवासी आणि वरील

संस्थेच्या इमारतीतील फ्लंट क्र. १०२

च्या मालक, यांचे १९/१०/२०२२ रोजी

निधन झाले असून, त्यांनी कोणतेही

माझे अशील राजस प्रदीप जयकर आणि

तेजस प्रदीप जयकर यांच्याकडून मृत

मतस्याच्या संस्थेच्या भांडवलात्।

मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग

व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी

मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य

मागणीदार/हरकतदार यांच्याकडन हक्क

मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत.

ही जाहीर नोटीस प्रसिध्द झालेल्या

तारखेपासन १५ दिवसांत त्यांनी आपल्या

मागण्यांच्या व हरकतीच्या पष्ट्यर्थ

आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य

पुरावे खालील नमूद पत्त्यावर सादर

करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत

कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा

हरकती सादर झाल्या नाहीत तर मयत

सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/

मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या

हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार

कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक

राहील. जर अशा कोणत्याही हक्क

मागण्या/हरकती आल्या तर त्याबाबत

संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही

१७६ ए, जे.एस.एस. रोड, परश्रामवाडी,

रुम नं. २, कांदेवाडी पोलीस स्टेशनसमोर,

जाहीर सूचना

तमाम जनतेस सुचना याद्वारे देण्यात येते की, आमचे

अशील श्री. मोहनराज चंदनमल राठोड. सौ

भगवंतीबेन मोहनराज राठोड, श्री. अनिलंकुमार

मोहनराज राठोड आणि सौ. नयना अनिलकुमार

ाठोड हे श्री. कमल दाऊजी टापारीया आणि सौ.

योगिक कमल रापागिया यांच्याकडून मिलकतीच्या

. परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेली

कोणत्याही व्यक्तींना वरील सदर करारांद्वारे कोणताही

दावा असल्यास आणि किंवा सदर मिळकत किंवा

सदर मिळकतीच्या ताब्याच्या संदर्भात कोणतेही

करार, उपक्रम, विक्री करार, हस्तांतरण

अदलाबदल, अभिहस्तांतरण, अभिहस्तांकन, प्रभार

गहाण, भेट, विश्वस्त, वारसा, भाडेपटुटा,

धारणाधिकार, मासिक कुळवहिवार, लिव्ह अँड

ायसन्स, भागिदार, संयुक्त उपक्रम, सुविधाधिकार,

चिरभोगाचा हक्क. कोणत्याही प्रकारचे कोणतेही

प्रतिकुल हक किंवा दावा, खटल्याचा वाद, हकुम

आदेश, प्रतिबंधात्मक करार, निषेधाज्ञाचा आदेश

जप्ती, संपादन किंवा अन्य कसेहीच्या मार्गे

समाविष्टीत कोणताही हक्क. नामाधिकार. हितसंबंध

किंवा दावा असल्यास किंवा तशी दावेदारी असल्यास

तसे लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना सदर

प्रकाशनाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत

व्यवस्थित लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना

नमूद करून हातपोच किंवा नोंदणीकृत पोस्ट एडी द्वारे

कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास, कोणतेर्ह

तसे दावे त्यागित आणि/किंवा परित्यागित मानले

मिळकतींचे परिशिष्ट

युनिट क्र. बी-५३०१, मोज., ८३९ चौ. फू. चटई

क्षेत्र म्हणजेच ७७.९४ चौ. मी., ५३व्या मजल्यावर

विंग बी, त्यासह एक (१) कार पार्किंग स्पेस क्र.

पी५-७१५ आणि युनिट क्र. बी-५३०२, मोज.

९६० चौ. फू., संलग्नित (चटई क्षेत्र) म्हणजेच

८९.१८ चौ. मी., ५३व्या मजल्यावर, विंग बी,

त्यासह (२) कार पार्किंग स्पेस क्र. पी५-७१३ए

आणि पी५-७१३बी दोन्ही यनिटस हे मंबईच्या

हद्दींमधील आणि मुंबई जिल्ह्याच्या नोंदणीकृत जिल्हा

आणि उप-जिल्ह्यामधील गाव लोअर परेल, ता. आणि जि. मुंबई जिल्ह्याच्या सीएस क्र. ४६४ च्या

मोजमापित ६५,७२४.१२ चौ. मी. जिमन येथे स्थित

सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३ येथे स्थित पार्कसाईड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग

सोसायटी लिमिटेड अशी ज्ञात सोसायटी, लोधा

ॲड. परिणीत साराटकर

भागिदार

मे. एसएसपी लिगल

वकील आणि सल्लागार

१७-बी, ३रा मजला, कृष्णा निवास, २८१ एसबीएस रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१.

दिनांक: ०५/०९/२०२४

पार्कसाईड अशा ज्ञात इमारतीमध्ये स्थित आहेत.

जातील.

ठिकाण: मुंबई

मिळकत खरेदी करण्यास इच्छुक आहेत

करण्यात येईल.

सी. एन. गोळे

स्थळ: मुंबई

ॲडव्होकेट उच्च न्यायालय.

गिरगाव, मुंबई-४००००४

दिनांक: ०५.०९.२०२४

मोबाईल नं. ९८९२२७०४३८

नामनिर्देशन केलेले नाही.



CÁPRI GLOBAL HOUSING FINANCE LIMITED

थ कर्जनार/नगीनागचे जात

 \approx

MAHATRANSCO

Tender No. & Description of Material

SP/T-0708/0924

[RFX No. 7000033151] (Two Bid System)

Hiring of Agency for Non-Comprehensive

Annual Maintenance Contract (AMC) for

computer Systems (Desktop/Laptop), Network

& Network Peripherals, Printers, Scanners,

Computer Peripherals at various locations

under MSETCL Corporate office for period of

Three [3] years alongwith providing spares &

printer toner on rate contract basis for a period

of Three [3] years.

Tel. No.022-69852711/ Cell No.8329909813

are requested to check the website.

Contact Person: Office of the Executive Engineer (P&C)

Email: eegrp7@mahatransco.in, eepc@mahatransco.in

For further details visit our website http://www.srmetender.mahatransco.in

Any further amendments will be published on the MSETCL website www.mahatransco.in. So bidders

PATANJALI

पतंजलि फूड्स लिमिटेड

सीआयएन क्र. एल१५१४०एमएच१९८६पीएलसी०३८५३६

नोंदणीकृत कार्यालयः ६१६, तुलसियानी चेंबर्स, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१, महाराष्ट्र

ई-मेलः secretarial@patanjalifoods.co.in, **त्रध्वनी** : (+९१-२२) २२८२८१७२/६९०६१६००, संकेतस्थळः www.patanjalifoods.com

३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि रिमोट ई-मतदान माहिती

सूचना याद्वारे देण्यात येते की, पतंजलि फूड्स लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') सामाईक स्थळाव

कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम सह २५ सप्टेंबर, २०२३

दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. ०९/२०२३ सहवाचता संदर्भित विषयावरील जारी केलेली आधीची सर्क्युलर्स (एकत्रितपणे **'एमसीए सर्क्युलर्स'** असा

उल्लेख) आणि संदर्भित विषयी आधी जारी केलेल्या सर्क्युलर्स सहवाचता सेबीने ०७ ऑक्टोबर, २०२३ दिनांकीत सर्क्युलर क्र.

सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/सीआयआर/२०२३/१६७ सहवाचता ११ जुलै, २०२३ दिनांकीत मास्टर सर्क्युलर क्र.

सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/सीआयआर/पी/२०२३/१२० (एकत्र उल्लेख **'सेबी सर्क्युलर्स**') कंपन्यांना ३० सप्टेंबर, २०२४ पूर्वी ३१ मार्च,

२०२४ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') मार्फत सभासदांच्या

प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय एजीएम घेण्यास अनुमती देण्यास जारी केलेले सर्क्युलर्स यानुसार व्हिडिओं कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') किंवा अन्य ऑडिओ

संचालक मंडळाचा आणि त्यावरील लेखापरीक्षकाचे अहवाल ('वार्षिक अहवाल') आणि मार्च ३१, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे

एकमेव आणि एकत्रिकत वित्तीय विवरणपत्राचे समाविष्ट अंतर्गत जे वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता कंपनीचे एकात्मिक वार्षिक अहवाल आणि

विश्लेषणात्मक विवरणपत्रासह कंपनीची एजीएम आमंत्रण ('सूचना') एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सन्सार कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस

यांच्यासह नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर केवळ कंपनीच्या सभासदांना ०३ सप्टेंबर, २०२४ रोजी पाठविण्यात आली आहे. केवळ व्हीसी/ओएव्हीएमट्टारे

सभासद एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात. वार्षिक अहवाल आणि कंपनीची एजीएम सूचना कंपनीचे संकेतस्थळ (<u>www.patanjalifoods.com</u>) येथे,

स्टॉक एक्स्चेंज जेथे कंपनीचे समभाग सूचीबद्ध आहेत अर्थात बीएसई लिमिटेड (<u>www.bseindia.com</u>) येथे आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया

लिमिटेड (<u>www.nseindia.com</u>) येथे आणि नॅशनल सिक्युरीटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') अर्थात (<u>www.evoting.nsdl.com</u>) येथे

एमसीए सर्क्युलर्स आणि सुधारित केल्याप्रमाणे लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियमावली ४४ आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनीज सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारे

(आयसीएसआय) निर्गमित सेक्रेटरियल स्टॅंडर्झ ऑन जनरल, कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ (सुधारित केल्याप्रमाणे)

च्या नियम २० सहवाचता अधिनियमाच्या च्या कलम १०८ नसार, कंपनी तिच्या सभासदांना त्यांचे मत इलेक्टॉनिक स्वरूपात देण्यास शक्य होण्यासाठी

सुविधा पुरवत आहे. सभासद एनएसडीएलद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सभेच्या स्थानापेक्षा वेगळ्या जागेतून त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक मत पद्धतीने (रिमोट ई-

एजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसाय इलेक्ट्रॉनिक मत पद्धतीने मत देऊन व्यवहार करण्यात येईल. वार्षिक अहवाल आणि एजीजीएम आमत्रण सूचना

. समाविष्ट रिमोट ई-मतदानासंदर्भात पत्रव्यवहार कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर केवळ कंपनीच्या सभासदांना

पाठविण्यात येईल. सदर पत्रव्यवहार कंपनीचे संकेतस्थळ (<u>www.patanjalifoods.com</u>) येथे आणि एनएसडीएलचे संकेतस्थळ

रिमोट ई-मतदान कालावधी सोमवार २३ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. सुरू होईल आणि बुधवार २५ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० वा.

संपेल. सदर तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई-मतदान शक्य नसेल. कट ऑफ तारीख अर्थात मंगळवार १७ सप्टेंबर, २०२४ रोजी लाभप्रद मालक

/सभासदांची नोंदणी असणाऱ्या व्यक्ती केवळ सर्वसाधारण सभेत रिमोट ई–मतदान आणि ई–मतदानाची सेवा प्राप्त करण्यास हक्कदार आहेत. कट ऑफ

तारीख अर्थात मंगळवार १७ सप्टेंबर, २०२४ रोजी शेअर्स धारण आणि एजीएम सूचना पाठवणीपश्चात कंपनीचे सभासद बनल्यास वा कंपनीचे शेअर्स

संपादित केले असल्यास, <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावे. सभासद ज्यांनी ई-मतदानाकरिता

आधीच एनएसडीएलकडे नोंदणी केली असेल रिमोट ई–मतदानाद्वारे त्यांचे मत देण्यासाठी त्याने/तिने त्याचा/तिचा अस्तित्वातील युजर आयडी आणि

या व्यतिरिक्त, ई-मतदानाकरिता सुविधा एनएसडीएलचे संकेतस्थळ https://eservices.nsdl.com येथे देखील व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये

सहभागी होण्यासाठी कंपनीच्या सभासदांना आणि ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे आपले मत नोंदविलेले नाही अशांना उपलब्ध करून देण्यात येईल. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये हजर राह् शकतात परंतु ई-व्होटींगने एजीएम मध्ये पुन्हा

सभासदांना एजीएम सूचनेत नमूद केल्याप्रमाणे सर्व सूचना आणि विशेषतः एजीएम दरम्यान ई-मतदान पद्धतीद्वारे वा रिमोट ई-मतदानाद्वारे मत देण्याचे

ई-मतदान आणि एजीएम उपस्थिती संदर्भातील कोणत्याही चौकशी वा समस्यांच्या बाबतीत तुम्ही फ्रिकेन्टली आस्क्ड केशन्स (एफएक्यूज) आणि हेल्प

सेक्शन अन्वये ई-मतदान मॅन्युअली <u>https://www.evoting.nsdl.com</u> याचा संदर्भ घ्यावा वा <u>evoting@nsdl.co.in</u> यावर ई-मेल लिहावा वा सौ.

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदानाकरिता सुविधेशी जोडलेल्या सर्व शंका तुम्ही सौ. प्राजक्ता पावले, एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ४ था मजला, कमला मिल्स

कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई – ४०००१३ येथे पाठवावे वा <u>evoting@nsdl.co.in</u> यावर ई-मेल लिहावा वा ०२२-४८८६ ७०००

स्वरूप, व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभाग होण्याकरिता सूचना काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे

प्राजक्ता पावले, एनएसडीएल यांना संपर्क साधावा वा टोल फ्री क्र. ०२२-४८८६ ७००० येथे संपर्क साधावा.

व्हिज्युअल माध्यम ('ओएव्हीएम') द्वारे गुरुवार २६ सप्टेंबर, २०२४ रोजी दु. ३.०० वा. घेण्यात येणार आहे.

कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत आणि निगम कार्यालयः ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३, सर्कल कार्यालयः कॅग्री ग्लोबल हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेड ९बी, २रा मजला, पुसा रोड, न्यू दिल्ली-११००६०.

जोडपत्र 🗤 कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (सीजीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकत अधिकारी दारे मागणी सचना जारी करून खालील नमद कर्जदार /हमीदार यांना सचनेतील नमद रकमेची परतफेड सदर सचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/ हमीदार यांना आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीएचएफएल च्या रकमेसह खालील नमूद पुढील व्याजाच्या अधीन राहील.

ज. क्र.	कंगदार/ हमादाराय नाय	(स्थावर मिळकत)	भागणा सूचना दिनाक आणि रक्कम	तारीख
۶.	(कर्ज खाता क्र. एलएनएचएलएअ –	प्लॉट क्र. ०३, गट क्र. १२, (पूर्व	१०-०६-२०२४	39-06-2078
•	ारजी००००१९११० (जुना)	दिशेचा भाग), क्षेत्र मोजमापित ५६९	रू. ७,८७,८२६/-	
	५१२००००६१८३४७ (नविन)	चौ.फूट (५२.९ चौ.मी.), मौजे		
	आमची औरंगाबाद शाखा) नारायण पुंजाजी	वडगाव कोल्हाटी तालुका आणि जिल्ह	ा औरंगाबाद, औरंगाबाद, महा	राष्ट्र-४३१११६
	अढाव (कर्जदार) सौ. वर्षा नारायण अढाव	असलेल्या जिमन आणि बिल्डिंग धारव	ह मिळकतीचे सर्व ते भाग आणि	ा विभाग. खालील
	(सह-कर्जदार)	प्रमाणे सिमाबद्धः (कागदपत्राप्रमाणे) उ	त्तरः २० फूट रोड, दक्षिणः गटः	क्र. १२, पूर्व: प्लॉट
		क. ०२. पश्चिम: प्लॉट क. ३ चा उर्वी	रेत भाग.	

सही /- (प्राधिकृत अधिकारी) ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र) दिनांक : ०५-०९-२०२४ कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सीजीएचएफएल) करिता

The due Date and Time of submission and opening of following SRM e-tender is extended as follows:

NOTICE INVITING TENDER CPD/54 -2024-25

(in Rs. Lakhs)

Tender Fee (in Rs.)

179.52 Lakhs

5000.00

Estimated Amount | Due Date & Time (Hrs.) for

Submission & Opening of

Tender

<u>10.09.2024</u> <u>10.09.2024</u>

Up to 17:00 Hrs. at 17:30Hrs

Executive Engineer (P&C)

Sd/-

फॉर्म क्रमांक आयएनसी–२६ (कंपनीज़ (इन्कॉर्पोरेशन) नियम, २०१४ च्या नियम ३० ला अनुसरून) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसर्या राज्यात हस्तातरित करण्यासाठी वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेली जाहिरात केंद्र सरकारपुढे, प्रादेशिक संचालक, पश्चिम विभाग, मुंबई कायदा, २०१३ च्या कलम १३ मधील उप—कलम (४) आणि कंपनी (इन्कॉर्पोरेशन) नियम, २०१४ च्या नियम ३० च्या उप—नियम (५) च्या खंड (ए) च्या बाबीमध्ये आणि

मुरलीधर डीलट्रेड प्रायव्हेट लिमिटेड ज्याचे नोंदणीकृत कार्यालयः ऑफिस क्र. ३०, २रा लोर. नाना सनकरसेट रमुती भवन, अमृतेश्वर CHSL, ३८०/ ८२ जगन्नाथ सनकरसेट रोड, मुंबई, महाराष्ट्र, भारत, पिन—४००००२ रिथत आहे, च्या बाबीमध्ये,

सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, "महाराष्ट्र राज्यातून" "राजस्थान राज्यात" कंपनीटे नोंदणीकृत कार्यालय बदलणे कंपनीला शक्य होण्यासाठी ३१ अगस्त , २०२४ रोजी झालेल्या ०१ला असाधारण ार्वसाधीरण सभा मजूर विशेष ठरावानुसार कंपनीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनच्या बदलाचे स्थायीकरप मिळविण्यासाठी कपनी अधिनियम, २०१३ँ च्या कलम १३ अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करुन फ्रेंद सरकारल अर्ज करण्यासाठी कंपनी प्रस्तावित आहे. कोणाही व्यक्तीचे हितसबंध कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्य प्रस्तावित बदलाने बाधित होत असल्यास अर्जदार कपनीच्या खालील नमूद पत्त्यावर कपनीच्या नोदणीकृ कार्यालयात ्रकिंवा गुतवणुकदार तक्रार प्रपत्र भक्तन ुपमसीए–२१ पोर्ट्ल (www.mca.gov.in) येथे अूर्जदा कपनीला प्रतीसह सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून चौदा दिवसात प्रादेशिक संचालक, पत्ता येथे पश्चिम विभाग . एव्हरेस्ट, ५ वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई—४००००२ येथे विरोधाची पार्श्वभूमी आणि त्याच्या/तिच्य हितसंबंधाचा प्रकार नमूद करून शपथंपत्राद्वारे सहाय्यभूत त्याची / तिची हरकत हाती किंवा रजिस्टर्ड पोस्टाने

रजिस्ट्रीकृत कार्यालयः ऑफिस क्र.३०, २रा फ्लोर, नाना सनकरसेट स्मृती भवन, अमृतेश्वर CHSL

३८० / ८२ जेगन्नाथ सनकरसेट रोड, मुंबई, महाराष्ट्र, भारत, पिन—४००००२ े अर्जदारासाठी आणि त्याच्या वतीने तारीख : ०१.०६.२०२४ ह/— नावः राय सिंग सिसोदिया ठिकाण : मुंबई

पोस्टः दिग्दर्शव डीआईएनः ०६७०५६० पत्ताः उपली ओडन, राजसमंद, राजस्थान, भारत, पिन-३१३३०१

यनिट क्र. २५.२६ आणि २७. लक्ष्मी प्लाझा. लक्ष्मी इंडस्ट्रीअल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३.

सीआयएन: एल६५११०टीएन१९२१पीएलसी००१९०८

कर्जदार: १. श्री. सुनिलकुमार मोतीलाल चौधरी, मोतीलाल चौधरी यांचा मुलगा, शॉप क्र. १४, सुंदर आंगन, बी विंग, इँमा क्र. बी, सिनेमॅक्स जवळ, बेवर्ली पार्क, कनाकीया रोड, मिरा रोड,

ठाणे ४०११०७ २. सौ. रान्नो देवी, सुनिलकुमार चौधरी यांची पत्नी, शॉप क्र. १४, सुंदर आंगन, बी विंग, इमा क्र. बी, सिनेमॅक्स जवळ, बेवर्ली पार्क, कनाकीया रोड, मिरा रोड, ठाणे ४०११०७

रान्नो देवी यांनी घेतलेल्या रु. १९.४० लाख करिता १४.०९.२०२२ रोजीस कर्ज खाते क्र

तुमच्या विनतीवरून बँकेने परिशिष्ट-ए मधील नमूद तपशिलानुसार कर्जदारांना विविध कर्ज सुविधा वेळोवेळी ु तिच्या मुंबई अंधेरी पश्चिम शाखेमार्फत मंजूर केल्या. तुम्ही कर्जदारांनी सदर पतसुविधांच्या परताव्याच्या हमीसह पतसुविधा घेतल्या आणि बँकेच्या नावे आवश्यक कर्ज दस्तावेज निष्पादित केले आहेत आणि कर्जदार यांनी परिशिष्ट-बी मध्ये अधिक तपशिलवार नमूद जंगम जी प्राथमिक तारणाच्या संदर्भात निष्पादीत

वरील कर्ज खात्यातील दायित्व तम्ही वेळोवेळी शिळक पष्टीकरण पत्रे आणि पनरुजीवन पत्रे आणि इतर तारण कागदपत्रे कार्यान्वित करुन योग्यरित्या मान केले होते.

तत्वानसार १२.०८.२०२४ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेटस (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. तुम्हाला वारंवार विनंत्या करूनही कर्जदार/हमीदार यांनी सदर थकबाकी/थकीत दायित्वांचा परतावा

रोजीस रु. १९,८२,८०६.२६ (रुपये एकोणीस लाख व्याऍशी हजार आठशे सहा आणि पैसे सव्वीस मात्र) ची रक्कम चुकती करण्यासाठी आणि बँकेचे संपूर्ण दायित्व निभावण्यासाठी कलम १३(२) अंतर्गत सदर सूचनेद्वारे बोलाविण्यात येत आहे. तुम्ही अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सह एकत्रित वरील सदर रकमेवरील २.००% दंड व्याजासह एकत्रित वरील सदर रकमेवरील ९.४५% पुढील व्याज सह अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत बँकेला चुकते करण्यासाठी सुध्दा बांधील

तुम्ही त्यावरील सर्व परिव्यय आणि खर्च आणि पुढील व्याजासह वरील सदर रक्कम बँकेला चुकती करण्यास . कसूर केली तर बँक ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकम (४) अंतर्गत आणि इतर प्रयोज्य तरतुर्दीच्या अंतर्गत

केल्यानंतर येथील खालील परिशिष्टात अधिक विशेषत: नमूद वरील सदर मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा मार्गाने हस्तांतर करण्यापासन प्रतिबंध करण्यात येत आहे आणि बँकेच्या लेखी पूर्व सहमती शिवाय केलेले कोणतेही हस्तांतर बँकेच्या अधिकाराला बाधा आणणार नाहीत आणि असे कोणतेही हस्तांतर अवैध

कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या

जेथे त्यांच्याद्वारे उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकत्रित तारण धनकोंना थकीत रक्कम ही तारण मत्तेचा भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरणासाठ खाजगी करार किंवा जनतेकडून दरपत्रके किंवा निविदा मागवून किंवा जाहीर लिलावाकरिता सूचना प्रकाशित करण्याच्या

येणार नाही आणि

ii) सदर पोटकलमाच्या अंतर्गत अशी रक्कम भरणा करण्यापूर्वी भाडेपट्टा किंवा अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या किंवा अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरणासाठी तारण धनकोंद्वारे पढील पावले उचलली जाणान

कारवाई किंवा कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी बँकेच्या अधिकाराला बाधा येऊ न देता जारी करण्यात

परिशिष्ट - ए सुविधेचा प्रकार सह १२.०८.२०२४ कर्ज दस्तावेज रोजीस थकबाकी रक्कम निष्पादनाची तारीख खाते क्रमांक

(प्राथमिक तारण)						
अ.क्र.	मर्यादा तपशिल	तारणाचा तपशिल				
8	टर्म लोन- रु. १९,४०,०००/- (२१४७००९५०१००९०)	यांच्या नावे गाव बेटगाव, तालूका येथे स्थित असलेले अणि वसलेले ११६ आणि ११८ चा पार्वती हे	ते सेक्टर IV, धारक गट क्र. ११५, Iम्स नावे ज्ञात इमारतीमध्ये टाईप क्र. १ मध्ये ४ था मजल्यावर Iजमापित २८.७२ चौ.मीटर्स +			

र्डमेल: mumbai_andheriwest@tmbank.in. फोन-०२२ २६३६६२४०/२६३६६२६०

TAMB Mercantile
Bank Ltd

सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना

विषय : आमच्या मुंबई अंधेरी पश्चिम शाखेतून श्री. सुनिलकुमार मोतीलाल चौधरी आणि सौ.

२१४७००९५०१०००९० टर्म लोन च्या संदर्भातील सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत

आवश्यक कर्ज दस्तावेज जमा आणि आरसीएएन च्या संदर्भात प्रभार निर्माण केले आहेत.

मुद्दल कर्ज आणि त्यावरील व्याजाचा परतावा करण्यात कर्जदार/हमीदार यांनी कसुर केल्याच्या परिणामी

-करण्यात कसूर आणि टाळाटाळ केली आहे. तुम्ही कर्जदार, हमीदार, गहाणवटदार यांना सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत बँकेला ०५.०८.२०२४

आहात.

सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करेल.

तुम्ही कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना वरील ॲक्टच्या कलम १३(१३) नुसार सदर सचना जारी

कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे. सरफैसी ॲक्टचे कलम १३(८).

तारखेपूर्वी कोणत्याही वेळी तारण धनकोंना भरणा केली तर:-

i) तारण मत्ता ही तारण धनकोंद्वारे भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरित करण्यात

सदर सचना ही कायद्याच्या कोणत्याही इतर प्रयोज्य तरतदीच्या अंतर्गत आवश्यक मानल्यानसार अशी इतर

8	टर्म लोन- रु. १९,४०,०००/-	-	रु. १९,८२,८०६.२६	१४.०९.२०२२			
(२१४७००९५०१०००९०)							
	एकूण		रु. १९,८२,८०६.२६				
परिशिष्ट - बी							
(प्राथमिक तारण)							
अ.क्र.	मर्यादा तपशिल		तारणाचा तपशि	गेल			
		यांच	सुनिलकुमार मोतीलाल चौधर्र या नावे गाव बेटगाव, तालूका आणि स्थित असलेले अणि वसलेले सेक्ट	। जिल्हा पालघर ४०१५०१			
१	र्टम लोन- र. १९,४०,०००/- (२१४७००९५०१०००९०) (२१४७००९५०१०००९०)						

प्राधिकत अधिकारी तामिळनाड मकंटाईल बँक लि. (मुंबई अंधेरी पश्चिम शाखेकरिता) BEFORE THE STATE CONSUMER DISPUTES REDRESSALCOMMISSION FOR MAHARASTRA AT MUMBAI

Old Secretariats Building, Extension Building, Ground Floor, Opp. Jahangir Arts Gallary, M. G. Road, Kalaghoda, Mumbai - 400 032. Consumer Complainant No. 24/05 Hawares Splendor CHS Ltd V/s

Mr. Hariprakash R. Sharma Mr. Iyer Sivashankaran Ganapathy Through Chairman Or Secretary Mrs. Neelam Ramesh Ahluwalia and others

1) M/S. Haware Constructions Pvt. Ltd

Through Directors A) Mr. Saniay Kashinathrao HawareOpposite Party No. 2A C) Mr. Suresh Kashinathrao Haware Opppsite Party No. 2C All having address at :

413-416., Vardhaman Market, Sector 17, Vashi, Navi Mumbai-400703. Public Notice

TAKE NOTICE THAT the complainant above named has / have filed Consumer Complaint No. 24/05, before, State Consumer Disputes Redressal Commission for Maharashtra at Mumbai

WHEREAS the Complaint above mentioned was listed before the Commission for appearance but as it is not possible to serve the notice by regular service, to Opponents 2A & 2C, hence the Hon'ble Commission ordered the service by substituted service i.e. Public Notice

Take notice that the above C.C. is admitted and you are directed to file your Written version of the case within Stipulated Period before the State Consumer Disputes Redressal Commission, Maharashtra on 07/10/2024 at 10,30 a.m. at above address TAKE FURTHER NOTICE THAT in default of your appearance on the date and time above mentioned the Complaint will be proceeded for determination in your absence and no further Notice in relation thereto shall be given. on this 16 Day of August, 2024

SEAL

Sd/- Registrar (Legal) State Consumer Disputes Redressal Commission Maharashtra, Mumbai

हिंद्स्तान अप्लायन्सेस लिमिटेड

नोंद. का.: १३०१, १३ वा मजला, पेनिन्सुला बिझनेस पार्क, टॉवर बी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मंबई - ४०००१३, ई-मेल आयडी: info.roc7412@amail.com दुरध्वनी क्र. ०२२–३००३६५६५ । संकेतस्थळः www.hindustan-appliances.in सीआयएनः एल१८१०१एमएच१९८४पीएलसी०३४८५७

४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-मतदानासंदर्भात माहिती आणि पुस्तिका बंद

. याद्वारे सूचना देण्यात येते की, हिंदुस्तान अप्लायन्सेस लिमिटेडच्या सभासदांची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") ४०व्या एजीएमच्या सूचनेत समाविष्ट व्यवसायाच्या व्यवहारासाठी सोमवार, सप्टेंबर ३०, २०२४ रोजी स. ११.०० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय १३०१, १३ वा मजला, पेनिन्सुला बिझनेस पार्क, टॉवर बी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई ४०००१३ येथे घेण्यात येईल.

एमसीए आणि सेबी यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिव अहवाल आणि ४० व्या एजीएम सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती कंपनी / डिपॉझिटरीज यांच्याकरं नोंदणीकत असणाऱ्या ई-मेल पत्त्यावर ३ सप्टेंबर २०२४ रोजी इलेक्टॉनिक स्वरूपात पाठविण्यात आल्या आहेत. वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल आणि ४० व्या एजीएमची सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.hindustan-appliances.in येथे उपलब्ध आहे आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) याच्या संकेतस्थळावरून घेता येईल.

इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर असलेल्या ज्या सदस्यांनी अद्याप ई-मेल ॲड्रेसची नोंदणी केलेली नाही, त्या सदस्यांनी त्यांच्या डीपीशी ई-मेल ॲड्रेसची नोदणी करावी आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर घेतलेल्य सदयांनी पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडशी support@purvashare.com नोंदर्ण करावी. अशी विनंती करण्यात येत आहे. . सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१५ च्या नियमावली ४

आणि वेळोवेळी सुधारित कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम २० सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार, एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर वर पूर्वा शेअरजिस्ट्रीच्या https://evoting.purvashare.com वर सभासदांन ई-मतदान करण्यासाठी सुविधा पुरविताना कंपनीला आनंद होत आहे. अ) दूरस्थ मतदान सुविधा खालील कालावधीसाठी उपलब्ध राहील.

र्रस्थ ई –व्होटिंगची तारीख आणि वेळ शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ (भा.प्र.वे. स. ९.०० वा.)

रुस्थ ई व्होटिंग समाप्तीची तारीख आणि वेळ रिववार, २९ सप्टेंबर, २०२४ (भा.प्र.वे. सायं. ५.०० वा.) ्र यानंतर ई व्होटिंग प्रक्रिया थांबविण्यात येईल. ठरावावर एकदा केलेले मतदान बदलण्याची परवानर्ग सदस्यांना मिळणार नाही.

ऱ्रस्थ मतदानाला रविवार, २९ सप्टेंबर, २०२४ (भा.प्र.वे. सायं. ५.०० वाजता) नंतर अनुमती दिली जाण

ब) कट ऑफ तारीख अर्थात सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी डिपॉझिटरीटारे टेखभाल करण्यात आलेले लाभप्रद मालक नोंदणी वा सभासदांची नोंदणी असणारे सभासद सर्वसाधारण सभेत बॅलट पेपरद्वारे एजीएममध्ये रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाची सेवा प्राप्त करण्यास पात्र राहतील. सभासद केवळ एकाच स्वरूपात मत देऊ शकतात ते म्हणजे बॅलटद्वारे वा रिमोट ई-मतदानाद्वारे.

क) कट ऑफ तारीख अर्थात सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी शेअर्स धारण केल्यास आणि एजीए सूचनेच्या नंतर कंपनीचे भागधारक झाल्यास त्याना फोलिओ क्र./डीपी आयडी आणि क्लाएंट आयर्ड . नमूद करून evoting@purvashare.com येथे विनती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवड मिळविता येईल. तथापि, मतदानाकरिता कोणत्याही व्यक्तीने आधीच नोंदणी केलेली असेल तर मत देण्याकरिता त्याचा/तिचा अस्तित्वातील युजर आयडी आणि पासवर्ड वापरता येईल

ड) सभासदांना पुढे सूचित करण्यात येते कीः i) बॅलट पेपरद्वारे मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.

सभासद रिमोट ई-मतदानाद्वारे त्याचे/तिचे मत वापरल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतात परंतु सभेत पुन्हा मत देण्यास हक्कदार नाहीत.

ई) ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान करिता सुविधेशी कोणत्याही शंका असल्यास कृपया सुश्री दिपाली ध्री, अनुपालन अधिकारी, पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, युनिट क्र. ९, शिव शक्ति इडिस्ट्रिअल इस्टेट, जे. आर. बोरिचा मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०००११. यांच्या संपर्क साधावा, किंवा evoting@purvashare.com येथे ईमेल पाठवा, किंवा ०२२ ४९६१ ४१३२ आणि ०२२ - ३५२२ ००५६ वर कॉल करा, किंवा info.roc7412@gmail.com व

कंपनीकडे (पूर्व), लिहावा. योग्य आणि पारदर्शी मतदान प्रक्रिया (दोन्ही रिमोट ई-मतदान आणि बॅलट मतदान) पडताळणीसाठी पडताळणीकार म्हणून मे. डी कोठारी ॲण्ड असोसिएट्स चे श्रीम. धनराज कोठारी यांची कंपनीने

नियक्ती केली आहे. . पुढे सुचित करण्यात[े] येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स . ॲंड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमावली ४२ आणि कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम ९१ नुसार, ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाकरिता सभासदांची नोंदर्ण

आणि शेअर हस्तांतरण मंगळवार, सप्टेंबर २४, २०२४ पासून सोमवार, सप्टेंबर ३०, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस मिळून) बंद राहील. . प्रत्यक्ष स्वरुपात भाग धारण करणाऱ्या सभासदानी support@purvashae.com येथे ई-मेल द्वारे प्रपत्र आयएसआर-१ मध्ये विहित नुसार सभासदांच्या पत्याच्या पृष्ठचर्थ कोणत्याही दस्तावेजाच्या स्वः

साक्षांकित प्रत आणि आधार कार्डशी जोडलेल्या पॅन कार्डची स्वःसाक्षांकित प्रत सह प्रपत्र आयएसआर-१ मध्ये सही केलेल्या विनंती पत्र आणि रितसर भरुन सादर करायची आहे आणि त्यानंत सदरच्या प्रत्यक्ष प्रत पोस्टदारे आरटीए किंवा कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात पाठवावे. उपरोक्त तपशील अद्यायवत करण्यासाठी आवश्यक प्रपत्र कंपनीची वेबसाईट www.hindustan appliances.in वर देखिल उपलब्ध आहे. डीमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी त्यांच्य डिपॉझिटरी पार्टिसीपंट सह त्यांच्या ई-मेल पत्रे अद्यायवत करु शकतात. .. सेबी मास्टर सर्क्युलर्सच्या संदर्भात आणि ४ जानेवारी, २०२४ च्या निबंधक आणि भाग हस्तांत एजंटस (''आरटीए'') करिता सेबी द्वारे जारी केलेले एफएक्युज् नुसार सदर सभासद त्यांच्या केवायर्स

पूर्ण केल्यानंतरच आरटीए कडून कोणताही तक्रार दाखल करणे किंवा सेवेच्या विनंती करु शकेल. वरील माहिती कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहिती आणि फायदेसाठी जारी करण्यात आली आहे आणि अधिनियम, एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकेच्या अनुपालनात आहे.

नारीखः ०४ सप्टेंबर, २०२४

राज ऑइल मिल्स लिमिटेड

सीआयएन : एल१५१४२एम एच २००१पीएलसी१३३७१४ । नों. कार्यालय : २२४-२३०. बेलासिस रोड. मंबई - ४०० ००८

कॉर्पोरेट कार्यालय: २०५, रहेजा चेंबर्स, २१४, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१.

ई मेल : cs@rajoilmillsltd.com; संकेतस्थळ : www.rajoilmillsltd.com

२२ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटींगची माहिती

. डिसेंबर, २०२१, ०५ मे, २०२२, २८ डिसेंबर, २०२२ व २३ सप्टेंबर, २०२३ दिनांकित जनरल सर्क्युलर्स (**''एमसीए संक्युंलर''**) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज

बोर्ड ऑफ इंडिया (''**सेबी''**) च्या १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२, ०५ जानेवारी, २०२३ आणि ०७ ऑक्टोबर, २०२३ दिनांकित सर्क्युलर्स

(''**सेबी सर्क्युलर्स**'') आणि कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टींग

ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (**''सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स''**) ला अनुसरून शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४ रोजीस ज्यांचे ई-

मेल ॲड्रेस कंपनी/बिगरशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे रजिस्ट्रार ॲंड शेअर ट्रान्स्फर एजंट (''आरटीए'')/डिपॉझिटरीजंकडे नोंदवले आहेत त्या

सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीने बुधवार, ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी पाठवली

आहे. सर्वसाधारण सभावरील एमसीए आणि सेबी सर्क्युलर्स द्वारा एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्याची आवश्यकता उरलेली नाही. कोणत्याही सभासदार्च

अन्य बाबींसह एजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विवरण असलेला कंपनीचा आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवाल कंपनी, स्टॉक एक्सचेंजेस

कट–ऑफ डेट असलेल्या शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४ शेअर्स धारण करणारे सभासद, एनएसडीएलने पुरवलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत एजीएमच्य

आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या वेबसाईटस अनुक्रमे www.rajoilmillsltd.com, www.bseindia.com, v

सूचनेत मांडलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मत देऊ शकतील (**''रिमोट ई-व्होटींग''**) कंपनीच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की:

iii. रिमोट ई-व्होटींगची समाप्ती बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) होईल आणि सभासदाने एकदा का ठरावावर मत दिले की, सभासदाला त्यानंत

ज्या व्यक्तीने ई-मेल ने एजीएमची सुचना पाठवल्यानंतर शेअर्स संपादित करून कंपनीची एक सभासद बनली व कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल, त

कंपनी आणि एनएसडीएलच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या एजीएम निमंत्रणाच्या सुचनेत दिलेले ई-व्होटींग साठीचे निर्देश अनुसरून मत देऊ शकते. तथापि, जर

व्यक्ती रिमोट ई-व्होटींगसाठी आधीच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''**एनएसडीएल'**')/सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड

सभासदांनी ध्यानांत ठेवावे की: ए) ज्या सभासदांनी एजीएम आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल. ते व्हीसी/ओएव्हीएम सविधेमार्फत एजीएममध्ये

सहभागी होऊ शकतात. परंतु एजीएममध्ये ई-व्होटींग मार्फत पुन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील; बी) एजीएममध्ये सहभागी होणाऱ्या ज्या सभासदांनी रिमोट

ई-व्होटींगने त्यांचे मत दिलेले नसेल, ते एजीएममध्ये ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत देण्यास हक्कदार असतील; सी) फक्त कट-ऑफ डेट रोजीस ज्यांचे नाव डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदवले असेल ती व्यक्तीच रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास, व्हीसी/ओएव्हीएममध्ये सुविधा

w. रिमोट ई-व्होटींगशी संबंधित तपशिलांसाठी कृपया, एजीएमची सूचना पाहा. ई-व्होटींगसाठी सुविधा आणि एजीएममध्ये हजर राहण्यासंबंधातील कोणत्याही चौकशी

vii. रिमोट ई-व्होटींग आणि एजीएममध्ये ई-व्होटींग सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री. धीरेंद्र मौर्य, व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी

/iii. प्रत्यक्ष —वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांना याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, १६ मार्च, २०२३ दिनांकित जनरल सक्युंलर क्र सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी-१/पी/सीआयआर/२०२३-३७ ला अनुसरून प्रत्यक्षात शेअर्स धारण करणारे सर्व धारक

आरटीएकडे पुष्ठ्यर्थ दस्तावेजांसह आवश्यक फॉर्म आयएसआर-१ सादर करून ई-मेल आयडीजच्या तपशिलांसह त्यांचे संपर्क तपशील अद्ययावत/नोंदणीकृत करू

शकतात आणि डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे सभासद त्याच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपटसकडे त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवावेत/अद्ययावत

किंवा तक्रारींच्या बाबतीत कृपया evoting.nsdl.co.in (१८००२२२९९० किंवा १८००२२४४२०) वर संपर्क साधा किंवा एनएसडीएल ला एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड,

वार्षिक अहवालची हार्ड कॉपी मिळवण्याची इच्छा असेल तर त्यांनी csrajoilmillsltd.com येथे त्यासाठी कंपनीला लिहावे.

एजीएमच्या सुचनेत मांडलेले सामान्य आणि विशेष कामकज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानामार्फतच करता येईल.

(``thlslvthve'') कडे नोंदणीकृत असेल तर ती मत देण्यासाठी सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते.

'ए' वींग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ येथे लिहावे.

रिमोट ई-व्होटींगची सुरूवात सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) होईल.

वापरून एजीएममध्ये सहभागी होण्यास आणि एजीएममध्ये ई-व्होटींग करण्यास हक्कदार असेल

dia.com आणि www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

त्यात बदल करू दिला जाणार नाही.

करावेत.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२४

हिंदस्तान अप्लायन्सेस लिमिटेडकरित सही/-

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

जाहीर सूचना सचना यादारे देण्यात येते की. सौ. बसंती

प्रवीण जैन यांनी न्य किएशन सी.एच.एस.एल. ५ वा मजला, खार (पश्चिम) मुंबई ४०००५२ नावे ज्ञात सोसायटीच्या इमारतीमध्ये ४ था मजल्यावर फ्लॅट क्र. २४ सह तळमजल्यावर कार पार्किंग गॅरेज क्र. २४ च्या संदर्भातील मूळ करार/दस्तावेज म्हणजेच १) चंदा प्रोजेश कुमार बॅनर्जी जारी मूळ वाटप पत्र, २) चंदा प्रोजेश कुमार बॅनर्जी आणि श्री. धीरज कुमार बिष्णु माझमदार दरम्यान १६.०९.१९९८ दिनांकीत करार आणि ३) श्री. धीरज कुमार बिष्णु माझुमदार आणि नरेश बी रोहिरा आणि खुशब एन रोहिरा दरम्यान १६.०९.१९९८ दिनांकीत करार हरविले / गहाळ झाले त्याकरीता खार पोलीस स्टेशनला ०२.०९.२०२४ दिनांकीत लॉस्ट रिपोर्ट क्र. १०२७८८-२०२४ दाखल केला.

कोणत्याही व्यक्तींना न्यु क्रिएशन सी.एच.एस.एल., ५ वा मजला, खार (पश्चिम) मुंबई ४०००५२ नावे ज्ञात सोसायटीच्या इमारतीमध्ये ४ था मजल्यावर फ्लॅट क्र. २४ सह तळमजल्यावर कार पार्किंग गॅरेज क्र. २४ च्या संदर्भातील मूळ करार/दस्तावेज म्हणजेच १) चंदा प्रोजेश कुमार बॅनर्जी जारी मूळ वाटप पत्र, २) चंदा प्रोजेश कुमार बॅनर्जी आणि श्री. धीरज कुमार बिष्णु माझुमदार दरम्यान १६.०९.१९९८ दिनांकीत करार आणि ३) श्री. धीरज कुमार बिष्णु माझुमदार आणि नरेश बी रोहिरा आणि खुशबु एन रोहिरा दरम्यान १६.०९.१९९८ दिनांकीत करार वर दावा किंवा आक्षेप आणि/किंवा सापडल्यास लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना या प्रकाशनापासून ११ दिवसांत कळवावो, कसूर केल्यास अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे दावे त्यागित आणि/किंवा परित्यागित केल्याचे समजले जातील आणि माझे अशील अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय यासंबंधीत संपूर्ण आणि अटीविरहीत व्यवहार करण्यास स्वातंत्र्य असेल किंवा तसे आक्षेप असल्यास ते त्यागित समजले जातील.

> केजे लीगल करिता सही / प्रोपरायटर वकील आणि सल्लागा प्लॉट क्र. ५६९, नीना विहार सी.एच.एस.एल.

युनिट क्र. ५, १ ला मजला, ५ वा रोड, खार (पश्चिम), मुंबई- ४०००५२

५ सप्टेंबर. २०२४

राज ऑर्डल मिल्स लिमिटेडकरित

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

प्रिया पांडे

मी माझे नाव आधार कार्ड नुसार प्रियंका कुमारी वरून प्रियंका साहू असे बदलले आहे.

नावात बदल

क्रमांक: ८२१४ ३०८६ ४२९९

Saraswat Bank

तारीख : ०३ सप्टेंबर, २०२४

येथे संपर्क साधावा.

ठिकाण : इंदूर

टेखील उपलब्ध करून टेण्यात आले आहे

(www.evoting.nsdl.com) येथे देखील उपलब्ध आहे.

मतदान) देऊ शकतात

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

ZONE-VII-NASHIK

ताबा नोटीस सिक्युरिटी इंटरेस्टच्या (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८ (१) नुसार

पतंजलि फूड्स लिमिटेड साठी

सही/-

रामजी लाल गप्ता

कंपनी सचिव

एकापेक्षा जास्त कर्जदारांच्या बाबतीत संबंधित अधिकृत अधिकाऱ्यांकडून स्थावर मालमत्तेसाठी (जंगम मालमत्तांसाठी) सामाईक ताब्याची सूचना ज्याअर्थी खालील सही करणार सारस्वत को-ऑप बँक लि./सारस्वत को-ऑप बँक लि. चे अधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्वशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्टच्या (एन्फोर्समेंट) नियम २००२ सह वाचता कलम १३ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून प्रत्येक खात्यावर नमुद केलेल्या तारखांना मागणी नोटीस जारी केली. संबंधित कर्जदारांना आणि गहाण ठेवणाऱ्यांना प्रत्येक खात्यावर नमूद केल्यानूसार नोटीस / सुचना मिळाल्याच्या

एफ-१८, पहिला मजला, युटिलीटी सेंटर, राजीव गांधी भवनसमोर, शरणपुर रोड, नाशिक-४२२००२. फोन नं. (०२५३) २३१०३२४/२५७९२५९

तारखेपासून ६० दिवसांच्या आत परतफेड करण्यास सांगितले आहे. कर्जदार हे रक्कम परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार आणि तमाम जनतेला सद्रस्च्या नोटीसीद्वारे सूचित करण्यात येते की, खालील सही करणार अधिकृत अधिकारी यांनी कलम् १३ च्या उपकलम (४) नियम ८ सह वाचता सिक्युरिटी इंटरेस्टच्या (एन्फोर्समेंट) नियम २००२ नुसार खालील नमूद मालमत्तेचा ताबा घेतला आहे.

कर्जदार/गहाणदार/जामिनदार आणि तमाम जनतेला सूचित करणेत येते की, खालील मालमत्तेबाबत कोणीही व्यवहार करू नयेत केल्यास ते खालील थकीत एकुण रक्कम, व्याज व शुल्कासह सारस्वत को-ऑप बँक लि., यांना देण्यास बांधील राहतील

अ. नं.		अकौंटचे नांव	कजदार/गहाणदार/ जामिनदाराचे नांव	गहाणखताचे वर्णन (सुरक्षित मालमत्ता)	मागणा सुचनचा तारीख	प्रातकात्मक ताबा घेतल्याची तारीख	मागणा सुचननुसार थकबाकीची रक्कम
\$	महात्मानगर शाखा	सौ. बकरे दिप्ती मयूर् व श्री. बकरे मयूर् अनित्त [KWIP Lap Loan 210500100001000]	१. सौ. बकरे दिप्ती मयूर (मुख्य कर्जदार) २. श्री. बकरे मयूर अनिल (सह–कर्जदार व गहाणदार)	फ्लॅट नं. ओ-१७, ४ था मजला, एकूण मोजमापीत (बिल्टअप क्षेत्र) १११.५२ स्के.मी., अनुदिप पार्क अपार्टमेंट, प्लॉट नं. २ मधील स.नं. ६००/१ओ/२, अंतिम प्लॉट नं. १६३+एफएसआय क्षेत्र ३११.३७ स्के.मी.+टीडीआर क्षेत्र २६९.५१ स्के.मी. स्थित प्लॉट नं. ३५, येथील मोज मातीश्री नगर, तिडके कॉलनी, गांव नाशिक ता.व जि. नाशिक येथील स्थावर मालमत्तेचा सर्व भाग	09.09.7078		रू. ३४,६२,९१३/- (अक्षरी रू. चौतीस लाख बासष्ट हजार नऊशे तेरा फक्त)
7	शाखा	गोपाळ Housing Loan [202700100000725] KWIP Lap Loan (20250010000897) CFITL Loan	२. श्री. बिरारी धनंजय गोपाळ (सह-कर्जदार/गहाणदार/जामिनदार)	प्लॉट नं. सर्व्हें नं.२१/बी-२, २५ आनंद वन विहार कॉलनी, मोजमापीत क्षेत्र ८५.१२ स्के.मी. भोसला मिलिटरी स्कुलच्या बाजुला, पारिजात नगर, नाशिक-४२२००७	१३.०६.२०२४	38.08.2028	रू.२५,००,१०३.८२/- (अक्षरी रू. पंचविस लाख एकशे तीन व पैसे ब्याऐंशी फक्त)

कर्जदार, जामिनदार, गहाणदार यांचे कायद्याचे कलम १३ चे उपकलम (८) कडे लक्ष वेधण्यात येत आहे, उपलब्ध कालावधीत त्यांनी गहाण मालमत्ता म्हणजे तारण मालमत्ता सोडवून घ्यावी.

दिनांक : ०५.०९.२०२४ ठिकाण : नाशिक (टिप : स्वैर भाषांतर, तफावत असल्यास मुळ इंग्रजी ग्राह्म)

अधिकृत अधिकारी

याद्वारे सूचना देण्यात येते की, राज ऑईल मिल्स लिमिटेड ("कंपनी") च्या सभासदांची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २६ सप्टेंब, २०२४ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ०८